



Knowledge is wealth

NEL/115/2022

Date: 04th August, 2022

The Secretary
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
'G' Block, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400051

Corporate Relationship Department
Bombay Stock Exchange Ltd.
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

Dear Sir/Madam,

Ref: Scrip Code – NAVNETEDUL

Ref: Scrip Code – 508989

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of newspaper publication of Corrigendum to the Notice convening thirty-sixth Annual General Meeting of the Company to be held on 8th August, 2022 published in Free Press Journal (English newspaper) and Nav Shakti (Marathi newspaper) on August 04, 2022.

You are requested to take note of the above.

Thanking you,

Yours faithfully,
FOR NAVNEET EDUCATION LIMITED

AMIT D. BUCH
COMPANY SECRETARY

NAVNEET EDUCATION LIMITED

CIN: L22200MH1984PLC034055

Navneet Bhavan, Bhavani Shankar Road, Near Shardashram Society, Dadar (W), Mumbai 400 028. India.

Tel.: 022 6662 6565 • email: nel@navneet.com • www.navneet.com •  /navneet.india

SBI State Bank of India

स्ट्रेंड असेट रिकव्हरी शाखा, ६वा मजला, व इंटर्नॅशनल, १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.
दूरध्वनी : ०२२-२२०५३१६३ / ६४ / ६५, ईमेल : sbi.05168@sbi.co.in

सरफर्सी अंक्ट, २००२ च्या कलम १३ (४) अन्वये मिळकतीच्या कच्चासंदर्भात सूचनेचे प्रकाशन

सूचना याद्वारे देण्यात येते की, सिक्स्युरिटीयझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अॅण्ड एम्प्लॉयमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्स्युरिटी इंटरेस्ट (एम्प्लॉयमेंट) कलस २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रक्कम अदा करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक छात्यासमोर नमूद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती.

सदर कर्जदार/हमीदार/गहाणदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक छात्यासमोर नमूद केलेल्या तारखेस सदर अंक्टच्या नियम ९ सहवाचता सदर अंक्तिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कच्चा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रकम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहिल.

खाते/कर्जदाराचे नाव आणि पत्ता	संचालक/प्रोप्रायटर/भागीदार/हमीदार/मिळकतीच्या मालकांचे नाव इ	मागणी सूचनेची तारीख	प्रत्यक्ष कच्चाची तारीख	सूचनेनुसार धकत्वाची रकम
मे. जयेश लाईफसायन्स इंडिया प्रा लिमिटेड शां. क्र. ५, भवानी ज्योत टॉवर सी.एच.एस. लि., चंदन पार्क, जेसल पार्क जवळ, भाईंदर (पूर्व), जि. ठाणे ४०११०५.	श्री. विनेश खुशालभाई प्रजापती श्री. सिधेश्वर जिबळ ठाकूर श्री. नितीन कुमार नारायणभाई प्रजापती मे. ध्रुव वेलनेस प्रा. लिमिटेड. (कांपॅरिट हमीदार)	२४.०७.२०२०	३१.०७.२०२२	२०.०७.२०२० रोजीसप्रमाणे रु. ४,०४,४०,५०६.०० आणि २१.०७.२०२० पासूनचे पुढील व्याज आणि इतर प्रभार.

गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन

मे. ध्रुव वेलनेस प्रा. लिमिटेड यांच्याद्वारे मालकीचे गाव दहेगाम, उप-जि. दहेगाम, जिल्हा गांधीनगर, गुजरात राज्य, पिन - ३८२३०५ चा स. क्र. १८४३/१, सी.एस. क्र. ४३५६/३७ धारक जमिनीवरील संस्कृती माय होम, टेनेमेंट क्र. सी/१.

तारण मतेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफर्सी अंक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदीकडे कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

दिनांक : ०२.०८.२०२२
ठिकाण : दहेगाम, गांधीनगर

सही/-
प्राधिकृत अधिकारी
स्टेट बँक ऑफ इंडिया



नवनीत एज्युकेशन लिमिटेड

सीआयएन : एल२२२००एमएच१९८४पीएलसी०३४०५५
नोंदणीकृत कार्यालय : नवनीत भवन, भवानीशंकर रोड, दादर (प.),
मुंबई - ४०० ०२८. फोन : ०२२-६६६२ ६५६५ फॅक्स : ०२२-६६६२ ६४७०
ईमेल : secretarial@navneet.com वेबसाईट : www.navneet.com

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीचे शुद्धीपत्र

१७ जुलै, २०२२ रोजी फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ति वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या नोटीशीनुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल पाठवला असून त्याविषयीची सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये ८ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता (IST) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) व इतर ऑडिओ व्हिडिओ (OAVM) माध्यमांद्वारे एकूण ७ (सात) व्यवसायांपैकी ५ (पाच) सामान्य व्यवसाय आणि २ (दोन) विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी छत्तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याविषयी नोटीस/सूचना देण्यात आली होती. त्यासंदर्भात येथे असे सूचित करण्यात येते की विशेष व्यवसायांपैकी क्रमांक ६ चा व्यवसाय सुधारित सिक्स्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या अंतर्गत 'विशेष ठराव' म्हणून पास (मंजूर) करण्याची आवश्यकता होती पण 'सामान्य ठराव' म्हणून मंजूर करावा असा उल्लेख अनवधानाने केला गेला आहे. तेव्हा, कृपया एजीएम नोटीशीमध्ये नमूद केलेला क्रमांक ६ चा प्रस्ताव सामान्य ठराव म्हणून मंजूर करण्याऐवजी विशेष ठराव म्हणून मंजूर करण्यात यावा, असे विचारात घ्यावे व वाचावे. त्याचबरोबर, एजीएम नोटीशीतील क्रमांक ६ च्या संदर्भात स्पष्टीकरणात्मक विधानात नमूद केलेला ठराव पास करण्याची शिफारसदेखील सामान्य ठराव म्हणून न करता विशेष ठराव म्हणून विचारात घ्यावी.

वर नमूद केल्याप्रमाणे एजीएम नोटीशीचे हे शुद्धीपत्र शेरधारकांना आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक अहवालासह १६ जुलै २०२२ रोजी ईमेलद्वारे यापूर्वी पाठवलेल्या एजीएम नोटीशीशी संबंधित असून त्या संदर्भात वाचण्यात यावे. एजीएम नोटीशीतील इतर सर्व मजकूर आणि त्याबरोबर जोडलेले स्पष्टीकरणात्मक विधान, शुद्धीपत्रात नमूद केल्यानुसार, अपरिवर्तित राहिल. ८ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या छत्तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेविषयीची सुधारित नोटीस/सूचना कंपनीच्या www.navneet.com वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करिता नवनीत एज्युकेशन लिमिटेड

सही/-

अमित ड. बुच
कंपनी सचिव

मुंबई, ०३ ऑगस्ट, २०२२

The spirit of Mumbai
is now 93 years old!



www.freepressjournal.in

नों. क

३० जून, २०२२

तपशील

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

अखंडित कामकाजातून कालावधीत निव्वळ नफा (कर आणि अपवाद बाबींपूर्वी)

अखंडित कामकाजातून कालावधीत निव्वळ नफा (कर पूर्व आणि अपवाद बाबींनंतर)

अखंडित कामकाजातून कालावधीत निव्वळ नफा (कर आणि अपवाद बाबींनंतर कंपनीच्या मालकांना देय)

खंडित कामकाजातून कालावधीत निव्वळ नफा (करोत्तर आणि अपवादात्मक बाबीं कंपनीच्या मालकांना देय)

सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक (करोत्तर) घटून, कंपनीच्या मालकांना देय)

सम भाग भांडवल

अखंडित कामकाजासाठी प्रति समभाग (अवार्शिक) (प्रति शेअर रु. १०/- चे दर्शन मूल्य) मुलभूत: सौम्यिकृत:

अखंडित आणि खंडित कामकाजासम भाग प्राप्ती (अवार्शिक) (प्रति शेअर रु. ५/- चे दर्शन मूल्य) मुलभूत: सौम्यिकृत:

टीपा: (१) वरील माहिती म्हणजे सेबी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या बाबीसह (www.bseindia.com) वर

ठिकाण: मुंबई
दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२२

HDFC BANK
We understand your world

लिलाव

विशेषतः कर्जदार (येथे खाली कोटकात न्याचे तपशील दिले जाणारे) खाते प्रदानासाठी धकीत आहे आणि कर्जदारांनी स्वीकारलेले दस्तावेजांचा एकत्रित उल्लेख "कर्ज कार" त्याची/तिची/लिमिटेड ("बँक") ने पाठविलेल्या पत्रव्यवहार व सूचनांचे कच्चे त्याच्या शाहीचा भंग केला. बँकेने तारणावरील तिचा आणि कर्जदारांकडून येणे असलेल्या धकत्वाचीच्या वसुली/रोकड ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा जाहीर लिलाव करण्याचे ठरविलेले तारखेस कोणत्याही तारणांचा लिलाव पूर्ण होऊ शकतो. तारखेस सदर लिलाव प्रक्रिया किंवा तो करण्याचा हक्क

लिलाव तारीख	कर्ज क्र.	कर्जदाराचे नाव
१७-ऑगस्ट-२२	७३०६४९५	सारिका कोटुब
१७-ऑगस्ट-२२	७३२२००७३	सहाम खान
१७-ऑगस्ट-२२	७३३१५८७४	कुंदन राजेंद्रप्रसाद
१७-ऑगस्ट-२२	७३३३०८२९	मुमताझ आलम
१७-ऑगस्ट-२२	७३३६८६६४	रोहेष मोतीराम
१७-ऑगस्ट-२२	७२५३२३९९	मनोहर चित्ताराम
१७-ऑगस्ट-२२	७३३४१६१५	नेट्रु कुमार शर्मा
१७-ऑगस्ट-२२	७३४०५९४०	अमित प्रजुड

प्राप्त झालेले रकमेचे

लिलाव तारीख	कर्ज क्र.	कर्जदाराचे नाव
१७-ऑगस्ट-२२	७३३३७६१७	कामेश्वर शिंदे
१७-ऑगस्ट-२२	७२५२८३०३	मोहनदास जाले
१७-ऑगस्ट-२२	७२५३३३३५	विजय शिंदे

the arrears mentioned in the said certificate+ interest+ costs (including cost of sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs has been paid to the undersigned.

At the sale, the public generally are invited to bid either personally or by duly authorized agent. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, either directly or indirectly, bid for, acquire or attempt to acquire any interest in the properties sold.

The sale shall be subject to conditions prescribed in the second schedule to the Income Tax Act, 1961 and the rules made thereunder and to the following further conditions :-

I. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in the proclamation.

II. The Reserve Price below which the property shall not be sold is as mentioned in the schedule.

III. The amount by which the bidding is to be increased. In the event of any dispute arising as to the amount bid or as to the bidder the lot shall at once be again put up for auction or may be cancelled.

IV. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he/she/they are legally qualified to bid and provided further the amount bid by him/her/them is not less than the reserve price. It shall be in the discretion of the undersigned to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

V. Each intending bidders shall be required to pay Earnest Money Deposit (EMD) by way of DD/Pay order in favour of RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) to be deposited with R.O./Court Auctioneer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) Or by Online through RTGS/NEFT/directly into the Account No. 10430100022945 the name of BANK OF BARODA of IFSC Code No. BARBOVASHIX and details of the property alongwith copy of PAN card, address proof and identity proof, e-mail ID, Mobile No. and in case of the company or any other document, confirming representation/attorney of the company and the receipt/counter foil of such deposit. EMD deposited thereafter shall not be considered eligible for participation in the auction.

The Earnest Money Deposit(EMD), Reserve Price and Bid Increase, be fixed as follows:

Sr. No.	Description of the property	EMD Amount (In Rs.)	Reserve Price (In Rs.)	Bid Increase in the multiple of (In Rs.)
1	Lot No.1 Shop No. 1 Built Up Area 672 Sq. Ft. Ground Floor, Sai Vihar Chs Ltd., Plot No. 78,79 & 80, Sector - 15, CBD Belapur, Navi Mumbai -400614.	8,06,000	80,64,000	25,000
2	Lot No.2 Shop No. 5 Built Up Area 470 Sq. Ft. Ground Floor, Sai Vihar Chs Ltd., Plot No. 78,79 & 80, Sector - 15, CBD Belapur, Navi Mumbai -400614.	5,64,000	56,40,000	25,000

EMD received after due date & time shall be rejected & the amount paid towards the EMD shall be returned to them by way of option given by them in the E-Auction Form. Any person desirous of participating in the bidding process is required to have a valid digital signature certificate issued by the competent authority. It is the sole responsibility of the bidder to obtain the said digital signature certificate, active e-mail id and a computer terminal/system with internet connection to enable him/her to participate in the bidding. Any issue with regard to digital signature certificate and connectivity during the course of bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claims in this regard shall be entertained.

If the bid is increased within the last 5 minutes of the given time of auction, the auction time is further extended by additional time of 5 minutes to enable the other bidders to increment their bids & the auction process comes to an end if no further increment(s) is/are made within the extended time of 5 minutes. In case of movable/immovable property the price of each lot shall be paid at the time of sale or as soon after as the officer holding the sale directs, and in default of payment, the property shall forthwith be again put up for auction for resale.

The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds after adjustment of EMD on being knocked down by next day in the said account/Demand draft/Banker Cheque/Pay order as per detail mentioned above. If the next day is Holiday or Sunday, then on next first office day.

The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the date of sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other Holiday, then on the first office day after the 15th day by prescribed mode as stated above. In addition to the above the purchaser shall also deposit Poundage fee with Recovery Officer,

PRO/944/ADV/2022-23

Hydraulic Engineer

Avoid Self Medication



NAVNEET EDUCATION LIMITED

CIN : L22200MH1984PLC034055

Regd. Office : Navneet Bhavan, Bhavani Shankar Road,
Dadar (West), Mumbai – 400 028.

Tel. : 022-6662 6565 Fax : 022-6662 6470

email : secretarial@navneet.com website : www.navneet.com

CORRIGENDUM TO NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

With reference to the Notice published in Free Press Journal and Navshakti news papers on 17th July, 2022 intimating dispatch of annual report for Financial Year 2021-22 which included notice convening thirty-sixth Annual General Meeting to be held on 8th August, 2022 at 11.00 am (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") ("AGM Notice") to transact total 7 (seven) businesses out of which 5 (five) are Ordinary Businesses and remaining 2 (two) are Special Businesses, it is hereby informed that One of the Special Businesses at Item No. 6 has been inadvertently mentioned to be passed as an Ordinary Resolution instead of as a Special Resolution as required under the amended Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Accordingly, please consider and read the resolution mentioned at Item No. 6 of AGM Notice proposed to be passed as a Special Resolution instead of as an Ordinary Resolution. Further, recommendation of passing resolution mentioned in an explanatory statement with respect to Item No. 6 of AGM Notice should also be considered as a Special Resolution and not as an Ordinary Resolution.

This Corrigendum to AGM Notice as mentioned above is issued in continuation of and should be read in conjunction with AGM Notice which was already sent to the shareholders by an email on 16th July, 2022 along with annual report for Financial Year 2021-22. All other contents of the AGM Notice and explanatory statement annexed thereto, save and except as mentioned in this Corrigendum, shall remain unchanged. The corrected notice convening thirty-sixth Annual General Meeting to be held on 8th August, 2022 is made available on the Company's website www.navneet.com

For Navneet Education Limited

Sd/-

Amit D. Buch

Company Secretary

Mumbai, 03rd August, 2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that as per information and documents given by my clients Smt.Sushama Sanjay Sarfare & Shri. Sanjeet Sanjay Sarfare that Parshuram N. Sarfare and Pratibha D. Sarfare are the joint owners in respect of Flat No B/19, 4th